

**Sanction and Disbursement of
Industrial Promotion Subsidy to Units**
Other than Mega Project under Package
Scheme of Incentives 2007.

Government of Maharashtra,
Industries, Energy and Labour Department,
Government Resolution No.PSI-2108/CR-278/Ind-8,
Mantralaya, Mumbai-400 032.
Dated the 4th December, 2008.

- Read :1) G.R., I.E. & L.D. No. PSI-1707/(CR-50)/IND-8, dated 30/3/2007
(Package Scheme of Incentives 2007).
- 2) G.R., I.E. & L.D. No. PSI-2108/CR-35/Ind-8, dated 21/5/2008
 - 3) G.R., I.E. & L.D. No. PSI-1708/CR-228/Ind-8, dated 25/8/2008

Preamble :

The State Government had declared the Industrial, Investment, Infrastructure Policy 2006 to ensure sustained industrial growth, further improve the conducive industrial climate in the State, provide a global competitive edge to the State's industry, and promote employment and balanced regional development. As envisaged in the Policy, the Government of Maharashtra subsequently announced the Package Scheme of Incentives (PSI) 2007 vide Government Resolution No. PSI-1707/(CR-50)/Ind-8, dated 30.3.2007. The Government Resolution outlines the eligibility criteria, quantum of incentives and monitoring mechanism for administering the Scheme.

The concept of Industrial Promotion Subsidy (IPS) has been incorporated in the PSI 2007, and the quantum of IPS admissible is outlined therein (Para 5.1 of GR dated 30.3.2007). The matter of putting in place the mechanism for sanction and disbursement of IPS to Eligible Units (other than Mega Projects) under PSI 2007 was under consideration of the Government.

Resolution :

The Government is now pleased to prescribe the following procedure for sanction and disbursement of Industrial Promotion Subsidy to all Eligible Units, other than Mega Projects, covered under PSI 2007.

Definitions :-

2.1 “Relevant Taxes” referred to in PSI 2007 shall mean the amount of tax payable under the Maharashtra Value Added Tax Act, 2002 (“MVAT Act”) and Central Sales Tax Act, 1956 (“CST Act”) by the Eligible Units (other than Mega Projects) in respect of sales of finished products as defined under Para 3.7 of PSI 2007, after adjustment of set-off or any other credit available for the tax period.

Explanation :

i) In case of inter-State sales to registered dealers, the relevant tax shall be computed as per the prevailing CST rates supported with valid declarations under the CST Act.

ii) Any part payment made in appeal, interest paid on taxes, penalties and fees thereunder, etc. shall be excluded for determining the taxes payable for the computation of IPS.

iii) In respect of Expansion / Diversification, the quantum and period for availing IPS will be governed by the provisions contained in Para 3.6 and 5.1(b) of PSI 2007, and shall be restricted to the extent of relevant taxes paid in respect of sales of finished products manufactured out of the expanded / diversified capacities.

2.2 Financial Year shall have the same meaning as defined in the MVAT Act from time to time, which is 1st April to 31st March at present.

3. Modalities:

- 3.1 The Implementing Agency shall be the sanctioning and disbursement agency for IPS.
- 3.2 The quantum of IPS and the period shall be as per the Eligibility Certificate issued by the Implementing Agency.
- 3.3 The Industries Department will place available funds with the Directorate of Industries for disbursement of IPS as per the prevailing practice followed while disbursing incentives under PSI Schemes.

- 3.4 The Implementing Agency and Sales Tax Department shall reconcile the disbursement of IPS for every year, as far as possible within 16 months of the close of that financial year. The Sales Tax Department shall consider issuing an identification certificate to the Eligible Unit based on the Eligibility Certificate issued by the Implementing Agency for facilitating such reconciliation.
- 3.5 In respect of the Eligible Units which are required to file statutory VAT audit report in Form 704 under the MVAT Rules, 2005 to the Sales Tax Department, the claim shall be provisionally sanctioned at 85% of the admissible IPS amount. The balance amount of admissible IPS shall be sanctioned after reconciliation with the Sales Tax Department as per Para 3.4 and after the disposal of appeal, if any, preferred by the Eligible Unit.
- 3.6 An Eligible Unit holding Eligibility Certificate shall prefer a claim for each financial year in Form II (Annexure - A). The valid claim shall be supported with the following documents.
- a) Auditor's Certificate (Annexure - B) certifying the actual value of turnover / VAT paid under MVAT Act, 2002 and the CST paid under CST Act, 1956, pertaining to the finished products manufactured by the Eligible Unit during the claim period.
 - b) Certified copies of VAT / CST returns for the relevant period.
 - c) Due authorization by the concerned entity in favour of the signatory for signing the application and executing undertakings / agreements / covenants.
 - d) Statutory VAT auditors' report (if applicable under MVAT Act) in Form No. 704.
 - e) Auditors' Certificate (Annexure - C) with regard to fixed assets.
 - f) Estimate (Annexure - D) regarding the anticipated liabilities under VAT and CST for the next financial year.
 - g) Any other documents / certificates as may be sought by the Implementing Agency as required by it.

All the enclosures shall be duly signed by the authorized signatory.

- 3.7 If it is found by the Implementing Agency that, due to an error in fact or of law, an amount of IPS has been sanctioned or paid to the Eligible Unit which is in excess of or less than what was actually payable in respect of any period or part thereof, the Implementing Agency may, with the prior approval of the State Government, pass a revised order recording the reasons thereof, within 5 years from the date of the original sanction order, determining the actual amount of IPS payable to the Eligible Unit in respect of that period (or part thereof), and thereupon:
- (a) if a higher amount of IPS is payable to the Eligible Unit, the balance amount may be disbursed, or
 - (b) if an excess amount of IPS has already been paid on account of the Eligible Unit revising its VAT / CST returns downwards after sanction / disbursement of IPS or for any other reason, steps shall be taken to recover the excess amount by way of deduction from the amount of IPS for any subsequent period [or part thereof] or to effect a lump-sum recovery to be paid by the Eligible Unit within 30 days of passing of the order.
- 3.8 The valid claim should be filed within 11 months of the close of the concerned financial year. The 1st such claim should be filed within 11 months from the close of financial year during which the Eligibility Certificate was issued. However, the Units which have obtained Eligibility Certificate prior to issue of this GR shall file valid claims for the period prior to the financial year 2008-09 within 6 months from the date of this GR.
- 3.9 Any delay in filing of valid claim beyond the period stipulated in Para 3.8 above shall attract penalty by way of 10% deduction in the quantum of admissible IPS relating to that claim. For delays exceeding 6 months, the relevant claim shall be automatically treated as having lapsed and no IPS shall be admissible for the period covered in the claim.

- 3.10 For the purpose of assisting Government to assess future budgetary requirements under PSI 2007, all Eligible Unit are required to submit information to the Implementing Agency in Form-X (Annexure – D) specifying the anticipated liabilities under VAT and CST for the next financial year. The information in Form-X shall be submitted to the Implementing Agency by the 31st October of the financial year previous to the claim period.
- 3.11 On receipt of the valid claim complete in all respects, the Implementing Agency shall, after verifying the correctness of the particulars furnished in the application and the document, sanction the admissible quantum of IPS ordinarily within 90 days of the receipt of the application.
- 3.12 The Implementing Agency shall maintain an account of each Eligible Unit in whose favour the Eligibility Certificate has been granted and shall fix the limit of disbursement to the extent of the value of incentive as mentioned in Eligibility Certificate.
4. This G.R. issued with the concurrence of F.D. vide its U.O.R. No. 42/2008/Taxation-1, dated the 2/12/2008.
5. This G.R. is available on the website of the Government having computer code No.20081204160723001.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

(D. A. Kulkarni)
Under Secretary to
Government of Maharashtra

To,

Development Commissioner(Industries), M.S., Mumbai,
Commissioner of Sales Tax, M.S., Mumbai,
Chief Executive Officer, Maharashtra Industrial Development Corporation,
Mumbai,
Accountant General(Accounts and Entitlement)-I, Mumbai,
Accountant General(Audit)-I, Mumbai,
Accountant General(Accounts and Entitlement)-II, Nagpur,
Accountant General(Audit)-II, Nagpur,

Pay and Accounts Officer, Mumbai,
Resident Audit Officer, Mumbai,
Finance Department(Taxation-1), Mantralaya, Mumbai-32,
Select File_(Ind-8)

सामुहिक प्रोत्साहन योजना २००७ खाली
विशाल घटक वगळून अन्य घटकांकरिता
औद्योगिक विकास अनुदानाची मंजूरी व
वाटपाची कार्यपध्दती.

महाराष्ट्र शासन
उद्योग, उर्जा व कामगार विभाग,
शासन निर्णय क्र.पीएसआय-२१०८/सीआर-२७८/उद्योग-८,
मंत्रालय, मुंबई-४०० ०३२,
दिनांक :- ४ डिसेंबर, २००८.

- वाचा :-** १) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र. पीएसआय-१७०७/
(सीआर -५०)/उद्योग-८, दिनांक-३० मार्च, २००७ (सामुहिक प्रोत्साहन
योजना-२००७)
- २) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-२१०८/
सीआर-३५/उद्योग-८, दिनांक २१ मे, २००८.
- ३) शासन निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग, क्र. पीएसआय-१७०८/
सीआर-२२८/उद्योग-८, दिनांक २५ ऑगस्ट, २००८.

प्रस्तावना :-

सातत्यपूर्ण औद्योगिक विकास साधण्याकरीता, राज्यातील पोषक औद्योगिक
वातावरणात अधिक सुधारणा व्हावी, राज्यातील उद्योगांना जागतिक स्तरावर स्पर्धात्मक दर्जा
प्राप्त व्हावा तसेच प्रादेशिक विकासात समतोल राहण्यावर आणि रोजगार निर्मितीवर भर
देण्यासाठी राज्य शासनाने नवीन औद्योगिक, गुंतवणूक आणि पायाभूत सुविधा धोरण २००६
जाहीर केले आहे. सदर धोरणामध्ये अभिप्रेत असल्याप्रमाणे, महाराष्ट्र शासनाने, शासन
निर्णय, उद्योग, उर्जा व कामगार विभाग क्र. पीएसआय-१७०७/(सीआर-५०)/उद्योग-८,
दिनांक ३० मार्च, २००७ ने सामुहिक प्रोत्साहन योजना (साप्रोयो) २००७ जाहीर केली आहे.
सदर शासन निर्णयामध्ये ही योजना राबविण्यासाठी पात्रतेचे निकष, प्रोत्साहनांची रक्कम
आणि संनियंत्रणाची कार्यपध्दती स्पष्ट करण्यात आली आहे.

सा.प्रो.यो.-२००७ मध्ये औद्योगिक विकास अनुदानाची संकल्पना समाविष्ट करण्यात आली आहे. अनुज्ञेय औद्योगिक विकास अनुदानाची रक्कम शासन निर्णय दिनांक ३०.३.२००७ मधील परिच्छेद ५.१ मध्ये नमूद करण्यांत आली आहे. सा.प्रो.यो.- २००७ खाली विशाल घटक वगळून अन्य पात्र घटकांना द्यावयाच्या औद्योगिक विकास अनुदानाच्या रकमेस मंजूरी व वाटपासाठी कार्यपध्दती आखून देण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता.

निर्णय :-

सा.प्रो.यो.-२००७ खाली विशाल घटक वगळून अन्य सर्व पात्र घटकांना औद्योगिक विकास अनुदान (औ.वि.अ.) मंजूर व वाटप करण्यासाठी शासन याद्वारे खालीलप्रमाणे कार्यपध्दती आखून देत आहे.

२. व्याख्या :-

२.१ सा.प्रो.यो. २००७ मध्ये नमूद केलेले “संबंधित कर” म्हणजे, पात्र घटकांनी तयार वस्तूच्या (सा.प्रो.यो. २००७ च्या परिच्छेद क्र. ३.७ नुसार) विक्रीवर महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००२ आणि केंद्रिय विक्रीकर अधिनियम १९५६ खाली वजावटीचे किंवा कर-कालावधीसाठी उपलब्ध असलेल्या इतर जमा रकमा (क्रेडिट्स) चे समायोजन केल्यानंतर, भरणा करावयाची रक्कम

स्पष्टीकरण :-

(१) नोंदणीकृत विक्रेत्यांना आंतर-राज्य विक्रीच्या बाबतीत, केंद्रिय विक्री-कर अधिनियमाखालील वैध नमुन्यावर (Valid Declaration) आधारित प्रचलित केंद्रिय विक्री कराच्या दराने “संबंधित कर” म्हणून परिगणना करण्यात येईल.

- (२) औ. वि. अ. च्या परिगणनेसाठी निश्चित करावयाच्या कराच्या रकमेमधून अपिल करतांना भागशः प्रदान केलेली कोणतीही रक्कम, करावर भरलेले व्याज, त्यावरील दंड व शुल्काची रक्कम, इ. वगळण्यात येतील.
- (३) विस्तार / विविधीकरणाच्या बाबतीत, औ.वि.अ. मिळण्यासाठी रक्कम व कालावधी यांचे नियमन सा.प्रो.यो.-२००७ च्या परिच्छेद ३.६ आणि ५.९(ब) ने करण्यात येईल, आणि विस्तार / विविधीकरणाच्या कार्यक्रमाखाली उत्पादन केलेल्या तयार वस्तुंच्या विक्रीवर भरलेल्या संबंधित करांच्या व्याप्ती इतके मर्यादित राहिल.

२.२ “आर्थिक वर्ष” म्हणजे, महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमाखाली वेळोवेळी निश्चित करण्यात आलेला कालावधी, जो सध्या १ एप्रिल ते ३१ मार्च असा आहे.

३. कार्यपध्दती :-

- ३.१ अंमलबजावणी यंत्रणा औ. वि. अ. मंजूर व वाटप करणारी यंत्रणा राहिल.
- ३.२ औ. वि. अ. ची रक्कम आणि कालावधी ही अंमलबजावणी यंत्रणेने दिलेल्या प्रमाणपत्रानुसार राहिल.
- ३.३ साप्रोयो खाली प्रोत्साहनांचे वाटप करण्यासाठी प्रचलित पध्दतीप्रमाणे उद्योग विभाग अनुदानाच्या रकमांचे वाटप करण्यासाठी उपलब्ध निधी उद्योग संचालनालयाकडे देईल.
- ३.४ अंमलबजावणी यंत्रणा आणि विक्रीकर विभाग दरवर्षी वाटप करण्यात आलेल्या औ. वि. अ. च्या रकमांचा ताळमेळ, आर्थिक वर्ष संपल्यानंतर शक्यतो १६ महिन्यांच्या आत घालेल. ताळमेळ घालण्याचे काम सुकर करण्यासाठी, अंमलबजावणी यंत्रणेने दिलेल्या पात्रता प्रमाणपत्राच्या आधारे, विक्रीकर विभागाकडून पात्र घटकाला, एक ओळख प्रमाणपत्र देता येईल.

३.५ महाराष्ट्र मूल्यवर्धित कर नियम, २००५ खाली नमुना ७०४ मध्ये वैधानिक मूल्यवर्धित कर लेखापरीक्षण अहवाल ज्या पात्र घटकांनी विक्रीकर विभागाला सादर करावयाची आवश्यकता आहे त्यांच्या बाबतीत, अनुज्ञेय औ. वि. अ. च्या रक्कमेच्या ८५ टक्के रक्कम प्रथम मंजूर करण्यात येईल. औ. वि. अ. ची उर्वरीत रक्कम विक्रीकर विभागाशी ताळमेळ घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर आणि पात्र घटकाचे अपील (केले असल्यास) निकालात काढले गेल्यावर, अदा करण्यात येईल.

३.६ पात्रता प्रमाणपत्र असलेले पात्र घटक प्रत्येक वर्षासाठी त्याचा दावा परिशिष्ट-ए मध्ये सादर करेल. वैध दाव्यासोबत खालील दस्तऐवज जोडलेली असतील-

अ) लेखापरीक्षकाने प्रमाणित केलेले पात्र घटकामध्ये दाव्याच्या कालावधीत उत्पादन केलेल्या तयार वस्तुंच्या संबंधात, उलाढालीचे प्रत्यक्ष मूल्य / महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियम २००२ खाली भरलेला मूल्यवर्धित कर आणि केंद्रीय विक्रीकर अधिनियम, १९५६ खाली भरलेल्या विक्रीकराचे लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र (परिशिष्ट-बी)

ब) संबधित कालावधीकरिता मूल्यवर्धित कर / केंद्रीय विक्रीकराची विवरणपत्रे

क) हमी-पत्र / करार / प्रसंविदा / अर्ज इत्यादी यांवर स्वाक्षरी करणाऱ्या व्यक्तीस संबधित संस्थेने दिलेले उचित प्राधिकार-पत्र.

ड) वैधानिक मूल्यवर्धित कर लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र (नमुना क्र. ७०४) (मूल्यवर्धित कर अधिनियमाखाली लागू असल्यास)

- इ) स्थिर मत्तांच्या संदर्भात लेखापरीक्षकाचे प्रमाणपत्र (परिशिष्ट-सी).
- फ) पुढील आर्थिक वर्षाकरिता मूल्यवर्धित कर आणि केंद्रिय विक्री-कराची अपेक्षित दायित्वांबाबतचा अंदाज. (परिशिष्ट-डी)
- ग) आवश्यकता लागल्यास, अंमलबजावणी यंत्रणा मागेल ते अन्य कोणतेही दस्तऐवज / प्रमाणपत्र

सर्व जोडपत्रांवर प्राधिकृत स्वाक्षरीकर्त्याने स्वाक्षरी केलेली असावी.

- ३.७ अंमलबजावणी यंत्रणेस जर असे आढळून आले की, वस्तुस्थितीतील चुकांमुळे किंवा कायद्यातील तरतूदींच्या अनुषंगाने, पात्र घटकाला मंजूर केली गेलेली औ. वि. अ. ची रक्कम ही अशा घटकाला कोणत्याही कालावधीकरिता किंवा त्याच्या भागाकरिता प्रत्यक्षात देय असलेल्या रकमेपेक्षा जास्त किंवा कमी होत असेल तर, अंमलबजावणी यंत्रणा राज्य शासनाच्या पूर्व परवानगीने, पात्र घटकाला एखादया कालावधीकरिता किंवा त्याच्या भागाकरिता प्रत्यक्ष देय औ. वि. अ. ची रक्कम निश्चित करणा-या मूळ मंजूरी आदेशाच्या दिनांकापासून, ५ वर्षांच्या आत सुधारित आदेश, त्याबाबतची कारणे नमूद करुन पारीत करेल, आणि त्यानंतर:

अ) पात्र घटकाला औ. वि. अ. ची जास्त रक्कम अदा करावयाची असेल तर उर्वरीत रक्कम वाटप करण्यांत येईल, किंवा

ब) औ. वि. अ. ची रक्कम मंजूर / वाटप केल्यानंतर मूल्यवर्धित कर / केंद्रिय विक्री कराचे परतावे कमी रक्कमेकरिता सुधारित केले असल्यास किंवा इतर अन्य कोणत्याही कारणास्तव, औ. वि. अ. ची जास्त रक्कम पात्र घटकास वाटप करण्यांत आलेली असेल तर, पुढील कोणत्याही

कालावधीकरिता (किंवा त्याच्या भागाकरिता) द्यावयाच्या औ. वि. अ. च्या रक्कमेतून कमी / वजा करण्यात येईल, किंवा सुधारीत आदेश पारीत केल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत पात्र घटकाकडून सदर जास्तीची रक्कम एक रकमी वसूल करण्यात येईल.

३.८ संबंधित वर्ष संपल्यानंतर ११ महिन्यांच्या आत वैध दावा दाखल केला पाहिजे. पहिला दावा हा ज्या आर्थिक वर्षी अंमलबजावणी यंत्रणेने पात्रता प्रमाणपत्र निर्गमित केले असेल ते आर्थिक वर्ष संपल्यानंतर ११ महिन्यांच्या आत दाखल केला पाहिजे. तथापि ज्या घटकांनी हा शासन निर्णय निर्गमित होण्यापूर्वी पात्रता प्रमाणपत्र घेतले असेल त्यांनी २००८-०९ या आर्थिक वर्षापूर्वीच्या कालावधीकरिता औ. वि. अ. चा दावा या शासन निर्णयाच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत दाखल केला पाहिजे.

३.९ परिच्छेद ३.८ मध्ये विहित करण्यांत आलेल्या कालावधीनंतर वैध दावा दाखल करण्यात आल्यास दंड म्हणून संबंधित दाव्यातील अनुज्ञेय औ. वि. अ. च्या रकमेतून १० टक्के रक्कम कमी करण्यात येईल. सहा महिन्यांहून अधिक विलंब झाल्यास संबंधित दावा आपोआप व्यपगत झाला असल्याचे मानण्यात येईल आणि या दाव्यामध्ये समाविष्ट असलेल्या कालावधीकरिता औ. वि. अ. ची कोणतीही रक्कम अनुज्ञेय असणार नाही.

३.१० सा.प्रो.यो. २००७ खाली भावी अर्थसंकल्पीय तरतुदींचा अंदाज घेण्यास शासनाला मदत व्हावी याकरिता, मूल्यवर्धित कर आणि केंद्रिय विक्रीकराखाली पुढील आर्थिक वर्षात देय होणाऱ्या अपेक्षित दायित्वांची माहिती विहित नमुन्यात सर्व पात्र घटकांनी अंमलबजावणी यंत्रणेस सादर करावी लागेल. ही

माहिती दावा कालावधीच्या मागील आर्थिक वर्षातील माहिती ३१ ऑक्टोबर पूर्वी अंमलबजावणी यंत्रणेस सादर करणे आवश्यक राहिल.

३.११ सर्व बाबतीत परिपूर्ण असलेला वैध दावा प्राप्त झाल्यानंतर, दाखल केलेल्या अर्जातील आणि दस्तऐवजातील माहितीची अचूकता तपासल्यानंतर, अंमलबजावणी यंत्रणा, औ. वि. अ. ची अनुज्ञेय रक्कम अर्ज प्राप्त झाल्यानंतर सर्वसाधारणपणे ९० दिवसात मंजूर करेल

३.१२ प्रत्येक पात्रता प्रमाणपत्राबाबत औद्योगिक विकास अनुदान मंजूरी व वाटपाचा लेखा अंमलबजावणी यंत्रणा ठेवेल आणि पात्रता प्रमाणपत्रात नमूद केलेल्या प्रोत्साहनाच्या मूल्याच्या व कालावधीच्या मर्यादेपर्यंत वाटपाची मर्यादा निश्चित करेल.

४. सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने व त्यांच्या अनौपचारिक संदर्भ क्र.४२/२००८/कराधान-१, दिनांक २/१२/२००८ अन्वये निर्गमित करण्यात येत आहे.

५. सदर शासन निर्णय शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून त्याचा संगणक संहिता क्रमांक २००८१२०४१६०७२३००१ आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशाने व नावाने,

(दा. अं. कुलकर्णी)
शासनाचे अवर सचिव

प्रति,

१. विकास आयुक्त (उद्योग), महाराष्ट्र राज्य, मुंबई.
२. विक्रीकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
३. मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, मुंबई.
४. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-१, मुंबई.

- ॡ. महालेखापाल (लेखापरिक्षण)-१, मुंबई.
- ॢ. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता)-२, मुंबई.
- ॣ. महालेखापाल (लेखापरिक्षण)-२, नागपूर .
- ।. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई.
- ॥. निवासी लेखा परिक्षण अधिकारी, मुंबई.
१०. वित्त विभाग (कर-१), मंत्रालय, मुंबई ३२.
११. निवड नस्ती. (उद्योग-ॢ)

Annexure – A

APPLICATION for Industrial Promotion Subsidy (IPS) under Package Scheme of Incentives (PSI) 2007

(All amounts in Rs. Lacs)

1. Name of the eligible unit :
2. Factory address of Eligible unit :
Telephone number
fax
e mail
3. Office Address :
Telephone number
fax, e mail
4. Eligibility Certificate No. :
5. Date of the Eligibility Certificate:
6. Identification Certificate : No. _____ Date _____
7. Accounting year followed :
8. Period for which the application:
for IPS is made
9. Bank details of eligible units
Bank & Branch Name
Branch address
Branch IFS code (for NEFT)
Account number (for NEFT)

To,

Date:

The Development Commissioner (Industries),
Joint Director of Industries/General Manager, District Industries Centre,

Sir,

In accordance with the Package Scheme of Incentives PSI-2007, application is submitted for sanction of IPS of Rs. ----- (Rupees in words -----) for the period from ----- to ----- . The amount of taxes payable and paid under the Maharashtra Value Added Tax Act 2002 and under the Central Sales Tax Act, 1956 for the above period are shown in the Form at Annexure B).

1. The Following documents are submitted along with the application:

- i) Auditor's Certificate about VAT paid during the claim period in Annexure B.
- ii) MVAT and CST returns filed for the claim period.
- iii) Resolution on the letterhead of the unit authorizing signatory to sign on the application and undertaking.
- iv) Certificate about gross fixed assets in Annexure C.
- v) Statutory sales-tax VAT auditor's report [Form No.704]

2. Details of gross fixed capital investment made as of (date)

	As of (Date)	As per eligibility certificate	As at the end of previous FY*
Land			
Building			
Plant & Machinery			
Other fixed assets			
Total			

(* Relevant for expansion / diversification eligibility certificate. Previous FY refers to the year preceding the financial year during which the acquisition of assets pertaining to expansion / diversification was started.)

3.. Means of Finance: (Please provide complete details)

4.. The details of IPS sanctioned and/or disbursed to me/us up to the date of this application are provided below: -

Sr. No.	Period	IPS sanctioned	Date of Sanction	IPS Disbursement	Date of Disbursement
Total					

5. I / We have furnished to the implementing agency up to date follow-up statements (Annual Production returns and Audited statements of accounts).
6. Certified that the statements made herein are true and as per facts.

I / We hereby agree that in the event of any reduction in my / our MVAT / CST liability as a result of any decision in appeal, revision as a result of any judgment of tribunal or court or for any reasons whatsoever including any mistakes in calculation the amount of incentives determined at a lower amount or determined at Nil. I/We shall repay the excess amount so disbursed along with interest @ 15% per annum or such other rates as may be determined by the implementing agency.

Yours faithfully,

Name, Status and Signature of the
Authorized Signatory

Status: Proprietor / Partner / Chairman
Managing Director / Director.

This application shall be signed by any one of the persons indicated above.

Annexure – B

Certification of VAT and CST liability
**ACCOMPANIMENT TO FORM NO. II OF THE APPLICATION FOR IPS under
PACKAGE SCHEME OF INCENTIVES.**

(To be certified by Chartered Accountant)

(For the period from _____ to _____ of Financial Year)

1. Name of the eligible unit :
2. Address of the eligible unit :
3. No. and date of Eligibility Certificate : No. _____ Date _____
4. Authority which has issued: the Eligibility Certificate.
5. Identification Certificate : No. _____ Date _____
6. Registration number with date and date of effect.
 - a) Under MVAT Act 2002 : TIN No. _____ Date _____
Date of Effect :
 - b) Under Central Sales Tax Act, 1956. : TIN No. _____ Date _____
Date of Effect :
7. Location at which MVAT returns are filed:
8. Details of sale of Finished Product of eligible unit and Taxes paid thereon.

A) Sale within the State

(All value in Rs.)

Sr No	Finished Product /s	Details		VAT Payable	
		Qty.	Value	Rate	Amount
1	2	3	4	5	6
Total					

B) Sale outside the State

Sr No	Finished Product/s	Details		CST Payable at prevailing rate	
		Qty.	Value	Rate	Amount
1	2	3	4	5	6

C) Branch Transfer

Sr No	Finished Product/s	Details	
		Qty.	Value
1	2	3	4

D) Value of Exports :

E) Total of A+B+C+D

Sr. No	Finished Product/s	Details		Tax Payable
		Qty.	Value	
1	2	3	4	5
Total				

9. Details of Raw Material purchased for manufacture of Finished Product of eligible unit and Taxes paid thereon.

A) Purchases within the State

Sr No	Rate of Tax	Net Value of Purchase	VAT Paid
1	2	3	4
Total			

B) Value of Purchase from outside the State :

C) Value of Purchases by way of Branch Transfer :

D) Value of Imports

E) Total

a) Value of Purchases (A+B+C+D)

b) Value of Tax paid

i) VAT paid :

ii) Entry Tax Paid :

iii) Total (i + ii) :

10. Set-off admissible on tax paid on Purchases :
11. Total Taxes Payable (VAT + CST) :
12. Amount of IPS Receivable – 25% of amount at (11 – 10) :
13. Details of total taxes paid for the above :
period

Sr. No.	Date	Amount of Tax	Name of Bank & Branch	MVAT / CST
Total				

Yours faithfully,

Name, Status and Signature of the
Authorised Signatory

Status : Proprietor / Partner / Chairman
Managing Director / Director.

(This application shall be signed by any one of the persons indicated above.)

Certificate

To be issued by the Competent person authorised to sign VAT audit report in Form 704

I / We hereby certify that from the examination of the Book of Accounts and other relevant records of the applicant M/s. _____ that the Statements made and particulars furnished herein are correct to the best of my / our knowledge and belief.

I / We hereby further certify that the figures shown herein are only in respect of production and sale of the eligible unit and Industrial Promotion Subsidy claimed is only to extent of Net VAT paid by Eligible Unit at _____ for which Eligibility Certificate Number ----- has been issued under the Package Scheme of Incentives 2007.

I / We further certify that the applicant M/s. _____ has maintained separate accounts and records of expansion project (Para applicable for expansion cases)

Seal/Rubber Stamp
Registration Number

Signature
Auditor

Date :

Annexure – C

***ACCOMPANIMENT TO FORM I TO THE APPLICATION FOR IPS FROM
CHARTERED ACCOUNTANT REGARDING FIXED ASSETS.***

1. Name of the eligible unit :
2. Location of the Eligible unit :
3. Period covered by the application :
4. Eligibility Certificate No & Date :
5. Certified that the gross value of the fixed assets of the eligible units M/s.

located at _____ is as under :

Gross value of the fixed assets

(Rs. In lacs)

	At the beginning of the year i.e. on	Acquired during the year	Disposed of during the year	At the end of the year i.e. on	At end of 'previous' FY*
i) Land					
ii) Building					
iii) Plant & M/c and Equipment.					
iv) Other assets					
Total					

(* Relevant for expansion / diversification eligibility certificate. Previous FY refers to the year preceding the financial year during which the acquisition of assets pertaining to expansion / diversification was started.)

6. Details of fixed assets acquired during the year should be given in the following form.

Sr.No.	Date of purchase	Value	Description of items.	From whom purchased.	Date of installation	Whether new or second hand.	Remarks
1	2	3	4	5	6	7	8

(To be given on a separate sheet duly certified by Chartered Accountant if the space is found to be insufficient).

(Seal and initials of Chartered Accountant to appear on each sheet forming part of this Annexure)

7. Details of Fixed assets disposed off / transferred etc. should be given in the following form.

Sr. No	Date of purchase	Value	Description of items.	From whom purchased	Date of installation	Date of sale / disposal transfer / shifting	Value for which disposed off (If shifted place to which shifted be indicated.)
1	2	3	4	5	6	7	8

Authorised signatory

Name, Status and Signature of the
Authorised Signatory

This application shall be signed by any of the persons indicated above.

CERTIFICATE

I/We hereby certify that upon audit of the Books of Accounts and other relevant records of the applicant M/s. _____ that the statements made and particulars furnished herein are correct.

Yours faithfully,

Signature of the Auditor

Seal / Rubber Stamp of
Chartered Accountant
Registration No. :

Annexure – D

Anticipated VAT and CST liability

Name of the unit :

Location :

EC No. & Date :

We hereby state that the anticipated VAT and CST liability after deduction of admissible set-off, pertaining to afore-stated the Eligibility Certificate and eligible finished products for next financial year () is as under.

Under MVAT Act, 2002 :

Under CST Act, 1956 :

The details are as under;

(Value Rs. Lacs)

Name of Products	Anticipated sale within Maharashtra (per annum) Quantity Amount	Anticipated sale outside Maharashtra (per annum) Quantity Amount	VAT liability	CST liability	Total (VAT + CST)	Taxes payable after set-off
Total						

Authorized Signatory

Name, Status and Signature of the
Authorised Signatory